

“ मोठी ध्येय ठेवून त्यात अयशस्वी होण्यात काहीच गैर नाही,
मात्र आपल्याला सर्वात मोठा धोका कमी प्रतीची ध्येय ठरवून ती साध्य करण्यात आहे ”
- मायकेलॲंजेलो



पथिक आत्मविश्वास प्रशिक्षणक्रम v२.१

गेल्या दोन दशकांत जग बरेच बदलले आहे. लोकांचे उत्पन्न तसेच त्यांची आवक बऱ्याच प्रमाणात वाढलेली आहे. नवनवीन संधी मिळवताना, आजकाल प्रत्येक कुटुंबात किमान २ वाहने व दर वर्षी एखादी परदेशी सहल सहज शक्य झाले आहे. मात्र या ऐषोआरामा बरोबरच जीवघेण्या स्पर्धेच्या सावटात, मानसिक ताण व असुरक्षिततेची भावनादेखील प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर, सुखावर व एकंदरीतच संपूर्ण आयुष्यावर घातक परिणाम होत आहे. आपल्यातील बहुतेक लोक हे एक कटू सत्य म्हणून स्वीकारतात. या असुरक्षिततेतून मुक्त होण्यासाठी त्याच प्रमाणे आपले आयुष्य आपल्या शर्तीवर, स्वच्छंदीपणे जगण्याकरिता बरेच जण अधिक पैसा, पद व प्रतिष्ठा मिळविण्यासाठी व अधिक शिक्षण मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतात. पण या बाह्य गोष्टींवर ताबा मिळवूनहि आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत, हे देखील एक उघड सत्य आहे. मात्र या गोष्टी मिळवण्याच्या नादात आपण अशा काही तडजोडी करतो ज्यात आपली असुरक्षितता व ताण कमी न होता अधिकच वाढतो.

आम्ही पथिकमध्ये गेली २५ वर्षे याच प्रश्नांची उत्तरे शोधत आहोत व त्यात आम्हाला बऱ्यापैकी यशही मिळाले आहे. या जगात अशी फक्त ५% व्यक्तिमत्त्व आहेत जे स्वतःच्या शर्तीवर आयुष्य जगतात व आपल्या सगळ्यांकरिता ते नेहमीच आदर्श असतात. पथिकमध्ये आम्ही त्यांना UNIP™ (UNIQUE Person) असे संबोधतो. हे UNIP™ आपली पूर्ण क्षमता (निसर्गाने प्रत्येक मानवाला दिलेली देणगी) आपले वेगळेपण हे फुलवण्यावर केंद्रीत करतात

कारण ते जाणून असतात की पैसा, पद व प्रतिष्ठा या बाह्य गोष्टी आहेत ज्याच्यावर आपला काही ताबा नाही. त्या मुळे जीवनातील असुरक्षितता, मानसिक ताण कमी होण्या ऐवजी वाढत जातो. असे हे UNIP™ स्वतः एक स्वच्छंदी आयुष्य जगतातच व इतर समाजाला यशस्वी आयुष्य जगण्याचे नियम आखून देतात त्यांनाच आपण एक आदर्श मानतो. पण सगळ्यात मोठी समस्या ही असते की बऱ्याच जणांचा या निसर्गाच्या वेगळेपणाच्या देणगीवर विश्वास नसतो. या उलट, आपल्यातले बरेचसे लोक त्यांना आदर्श वाटणाऱ्या लोकांचे यश पाहून त्याचे अनुकरण करू पाहतात. त्याच्या सारखेच होऊ पाहतात. पण आपण हे विसरतो की या सगळ्या आदर्श लोकांनी त्यांच्यातील वेगळेपण जोपासल्यामुळेच आज ते यशस्वी झाले आहेत.

पथिक आत्मविश्वास प्रशिक्षणक्रम v२.१ हा आपणास UNIP™ होण्यास मदत करण्यासाठीच घडविला गेला आहे. एक UNIP™ होण्याकरीता काही मूलभूत तत्वे अंगी बाळगणे महत्वाचे आहे. गेल्या २५ वर्षांत पथिकने तब्बल १५,००० हून अधिक लोकांना प्रशिक्षण देऊन सतत ३ महिने त्यांच्या प्रगतीचा पाठपुरवा केला आहे व त्यांस UNIP™ होण्यास मदत केली आहे. पथिक आत्मविश्वास प्रशिक्षणक्रम v२.१ या उपक्रमाद्वारे आम्ही तुम्हाला एका अनोख्या, मजेशीर तसेच आव्हानात्मक प्रवासातून घेऊन जातो. ही तुमच्या आयुष्यात तुम्ही एकदाच केलेली, पण एक महत्वाची गुंतवणूक ठरू शकते. हा कार्यक्रम तुम्हाला तुमच्या आयुष्यात दोन पातळ्यांवर बदल करण्याकरिता मदत करतो.

अ) वैचारीक बदल (विचारसरणीतील बदल)

आपले विचार हे आपल्या समजुतीवर अवलंबून असतात व आपल्या समजुतीमुळेच आपला दृष्टीकोन (Attitude) बनतो.

एक मवाळ माणूस (जो आपल्या वेगळेपणाच्या देणगीचा वापर करून घेत नाही) हा आपले आयुष्य समस्या सोडविणे (Problem Solving) व सोईस्कर पणा (Convenience) याच विचारसरणीवर जगत असतो. याचाच अर्थ बहुतांश वेळी तो आपले निर्णय व कृती स्वतःची एखादी समस्या सोडवण्या करिता वा आयुष्य सोईस्कर बनवण्यासाठी करत असतो. या उलट एक UNIP™ आपले आयुष्य स्वतःमधील वाढ (Growth) आणि नवीन शिकण्याच्या (Learning) विचारसरणीतून जगत असतो. याचाच अर्थ त्यांच्या प्रत्येक कृती व निर्णयामागील हेतु, स्वतःचा विकास होणे व काहीतरी नवीन शिकण्याचा असतो. असा वैचारिक बदल आणण्याच्या दृष्टीने स्वतःमध्ये दोन दृष्टीकोन अंगीकारणे गरजेचे आहे. या मुळे आपल्या आयुष्याला एक नवी दिशा व अर्थ प्राप्त होऊ शकतो.

'FEP' Attitude™

- तुम्ही तुमच्या कामाबद्दल झपाटलेले (Passionate) आहात का?
- तुम्ही तुमचे ज्ञान व कौशल्य वाढविण्याच्या दृष्टीने दररोज प्रयत्न करता का ?
- तुमच्या कामामुळे आजवर तुम्ही समाजावर काय छाप पाडली आहे ?

FEP Attitude™ म्हणजे एकाग्रता (Focus), प्राविण्य मिळवणे (Excellence) व स्वतःला झोकून देणे (Passion). आपल्या दृष्टीने UNIP™ होण्याकरिता पहिला नियम म्हणजे आपण जे काम हाती घेतो त्यात स्वतःला झोकून देणे. तद्-नंतर त्या कामात जागतिक दर्जाचे प्राविण्य मिळविणे. पण हे जर साध्य करावयाचे असेल तर आपल्या दृष्टीने संपूर्ण आयुष्यात एकाच व्यवसायात/क्षेत्रात लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.



'UBU' Attitude™

- तुम्ही एका चाकोरीत अडकल्याचे वेळोवेळी तुम्हाला वाटते का?
- अनेकदा तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध तुमच्या तत्वांशी तडजोड करावी लागते का?
- समाजाने घालून दिलेले काही नियम तुम्हाला खटकतात का?

UBU Attitude™ म्हणजे You be yourself - तुम्ही स्वतःचे वेगळेपण जोपासा. चाकोरीत कोणालाच जगायला आवडत नाही. पण असे केल्याने बऱ्याचदा मनात अनेक प्रश्न उद्भवू शकतात. कधी चाकोरी मोडावी - कधी चाकोरी मोडू नये? कशाला हो म्हणावे - कशाला नाही म्हणावे ? कुठे बदलावे - कुठे ठाम रहावे? अशा विचनेत आपण सापडू शकतो. PIC Formula द्वारे आम्ही हे सारे तुमच्या करता फार सोपे करून ठेवले आहे. याचाच अर्थ, नेहमी तत्वांची (Principles) ची कास धरून ठाम रहावे. आपल्या बुद्धीमत्तेला धार देत रहावी (Intelligence) व काळा प्रमाणे आपल्या स्वभावात बदल व ज्ञान-कौशल्यात वाढ आणत रहावी (Change). UBU Attitude™ या तत्वा द्वारे आपण आपल्या कामातील नवीन पैलू शोधणे, समाजाला एक योगदान करणे, आपल्या कुटुंबियां करिता अचानक एखाद्या पार्टीचे आयोजन करणे, आपल्या बाह्य स्वरूपात बदल करणे, स्वतःतील बालपण जिवंत ठेवणे हे व असे अनेक उपक्रम या सत्रात आम्ही तुम्हाला करण्यास भाग पाडतो.



Vision (दूरदृष्टी)

- तुम्ही आजपासून ५० वर्षांनंतर काय करत असाल?
- तुमच्या कर्तृत्वाद्वारे समाजासाठी तुम्ही तुमच्यामागे काय सोडून जाणार?
- दररोज सकाळी झोपेतून उठण्याकरिता तुम्हाला काय प्रेरित करते?

तुमचे ज्ञान, अनुभव व कल्पकता यांच्या आधारे तुमच्या मनाने तुमच्या भविष्याचे रेखाटलेले चित्र-यालाच दूरदृष्टी (VISION) असे म्हणतात. मात्र हा पाया रचण्यासाठी प्रत्येक प्रशिक्षणार्थीला त्याच्या ताबाक्षेत्राच्या (Comfort Zone) बाहेर जाऊन, आपल्या क्षेत्रातील UNIP™ ना भेटण्यास भाग पाडतो. हा अतिशय रोमांचक असा रिसर्च प्रोजेक्ट एक महिना चालतो. असे केल्याने प्रत्येक प्रशिक्षणार्थीच्या मनातील स्वतःच्या क्षमते विषयीच्या चुकीच्या समजूती व मर्यादा गळून पडतात. त्याच बरोबर स्वतःमधील आंतरिक क्षमतेची जाणीव होते व नवनवीन संधींची चाहूल लागते. या रिसर्चवर आधारित प्रत्येक प्रशिक्षणार्थी त्याचे पुढील एका वर्षाचे ध्येय निश्चित करतो.



ब) पध्दतीतील बदल (Systemic Shift)

वैचारिक बदल केल्यानंतर आपण पुढच्या टप्प्यात शिरतो - ते म्हणजे आपले आयुष्य जगण्याच्या पध्दतीतील बदल. सोप्या शब्दात म्हणजे आपल्या सवयींमध्ये बदल करणे ज्यामुळे आपण कोणताही परिणाम साध्य करू शकतो. एक सहज व अचूक पध्दत अंगी बाळगू शकतो.

TimeSys™

- तुमचा बहुतेक वेळ तातडीची कामे करण्यात जातो का ?
- तुमच्या कामाची आणि आयुष्याची गती तुम्ही नियंत्रित करू शकल्यास आयुष्य कसे असेल ?
- तुमच्या दृष्टीने महत्वाच्या नसणाऱ्या गोष्टींना 'नाही' म्हणण्याची क्षमता तुमच्यात आहे का ?

TimeSys™ हे तत्व तुम्हाला तुमचा वेळ तुमच्या ध्येयाच्या अनुषंगाने अधिक परिणामकारक वापर कसा करायचा हे शिकवेल. या सत्रात तुम्हाला हे समजेल की UNIP™ आपल्या Core (गाभ्यावर) कसे एकाग्र होतात, कुटूंबासाठी व स्वतःसाठी कसे वेळ काढतात.

याविरूद्ध मवाळ लोक नेहमी तातडीच्या कामामागे का धावतात? स्वतःच्या ध्येयपूर्तीकरता त्यांना वेळ का मिळत नाही? तसेच कमीत कमी कामांवर लक्ष केंद्रित करून कार्यक्षमता कशी वाढवावी, क्षणिक मोहाना 'नाही' कसे म्हणावे? तसेच अतिमहत्वाची कामे उत्कृष्ट पध्दतीने कशी साध्य करावी? हे तुम्ही शिकाल.

TimeSys™ या तत्वाचा वापर करून आपण आठवड्याचे नियोजन करून आपल्या मनाला दूरदृष्टीच्या दिशेने प्रशिक्षित करण्यास सुरुवात करू.



ConnSys™

- माणसाच्या आयुष्यातील दुःख आणि तणावाचे मुख्य कारण म्हणजे दुरावलेली नाती या मताशी तुम्ही सहमत आहात का?.
- कायम दुरावलेल्या नात्यांचा तुमच्या नितीमूल्यांवर, उत्साहावर काय परिणाम होतो ?
- सकारात्मक नातेसंबंधामुळे सुधारलेला तुमचा व्यवसाय, सुख, मनोधैर्य यांना तुम्ही कसा पाठिंबा द्याल ?

लोक बरोबरच असतात, फक्त त्यांची वागणूक चुकीची असू शकते. आपल्या आनंदाचे व सुखाचे मूळ सकारात्मक नात्यातच असते. हेहि तितकेच खरे आहे, बिघडलेले नातेसंबंध ताणतणावाला कारणीभूत असतात. आणखी एक आव्हान म्हणजे आपण नेहमीच लोकांइतके धडाडीचे असू शकत नाही. इतर कोणतीही कामे किंवा प्रोजेक्टस आपण वेगाने पुरी करू शकतो तसे नाते संबंधातील अंतर आपण वेगाने कमी करू शकत नाही; म्हणजेच चांगल्या सुदृढ नातेसंबंधासाठी सततचे प्रयत्न व वेळ यांची गरज असते. हा प्लॅन आपल्याला ConnSys™ समजावतो या पध्दतीत अतिशय साधी व सशक्त तत्वे वापरून नातेसंबंधाना प्राधान्य देऊन आपण त्यात विश्वास संपादन करू शकतो.





MindSys™

- अतिशय ताणतणावाच्या परिस्थितीत तुम्ही भावनिक दृष्ट्या अस्वस्थ होता का ?
- भावनांशी जुळवून घेणे तुम्हाला कठीण वाटते का ?
- आतापर्यंत भावनिक समतोल राखण्याचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम झाला ?
- बाह्य परिस्थिती कितीही गोंधळात टाकणारी असली तरीही तुम्ही शांत राहिलात तर तुमचे आयुष्य कसे असेल ?

परिणामकारक आयुष्य जगण्याची किल्ली म्हणजे आयुष्याचा समतोल. संतुलित मन हे स्वच्छ व पारदर्शक पाण्यासारखे असते आणि मनात जेव्हा खळबळ माजलेली असते तेव्हा ते मातीच्या गदूळ पाण्यासारखे असते. प्रत्येक वेळी जेव्हा मनाची उभारी निघून जाते तेव्हा चेहऱ्यावर एक छोटीशी स्मितरेषाहि दिसत नाही. हळूहळू आपले हास्यच लोप पावते. MindSys™ तुम्हाला मनाचा समतोल राखण्यास शिकवते. त्यामुळे तुमचे मन तरतरीत राहून तुम्हाला परिणामकारक निर्णय घेण्याचे बळ देते आणि आयुष्यभरासाठी तुमचे लोपलेले हास्य तुमच्या चेहऱ्यावर दिसू लागते.

ViewSys™

- संकटाने तुम्ही गर्भगळीत होता का?
- एखाद्या अति दुःखद प्रसंगातून सावरायला तुम्हाला वेळ लागतो का?
- कल्पना करा की, अशा प्रत्येक कठीण प्रसंगावर मात करून तुम्ही अधिक सकारात्मक होऊन एक कणखर व्यक्तिमत्व बनून बाहेर आलात. तर आयुष्य कसे असेल?

जर आपण शिकण्यास आग्रही असू तर आयुष्यासारखा दुसरा शिक्षक नाही. आपल्या आयुष्यातील प्रत्येक अनुभव व घटना यात मूलतः कुठलाही अर्थ नसतो. प्रत्येक घटनेला काय अर्थ द्यायचा हे त्या घटनेकडे बघण्याच्या आपल्या दृष्टीकोनावर अवलंबून असते. एखाद्या मवाळ माणसाला एखादी घटना हे संकट वाटते पण याच घटनेत एक UNIP™ ला स्वतःमध्ये वाढ करण्याची काही नवीन शिकण्याची व स्वतःमधील वेगळेपण फुलवण्याची एक संधी दिसते. एखाद्या घटनेकडे संकट म्हणून पाहून, स्वतःला बिचारा बनविण्या ऐवजी आपल्याला आयुष्य जे शिकवू पाहत आहे ते शिकून स्वतःच्या नशिवाचा ताबा कसा घ्यावा हे ViewSys™ या तत्वांतून प्रत्येक प्रशिक्षणार्थीला शिकायला मिळते.

WinnSys™

- एखाद्या डेडलाईन (Deadline) च्या आत अपेक्षित परिणाम आणणे तुम्हाला तणावग्रस्त वाटते का?
- जेव्हा तुम्ही एखादे अशक्यप्राय वाटणारे काम करण्याचा प्रयत्न करता तेव्हा कसे वाटते ?
- कल्पना करा की एखादे वर्षभरात पूर्ण करायचे काम जेव्हा तुम्ही फक्त ४ आठवड्यात करून दाखवता तेव्हा कसे वाटेल ?


सर्व प्रश्नांची उत्तरे माहित असणे म्हणजे आत्मविश्वास नव्हे. पण काही झाले तरी मी निश्चितपणे उत्तर शोधून काढेन या विश्वासाला आत्मविश्वास म्हणतात. WinnSys™ ही तुमच्या आत्मविश्वासाची परिक्षा आहे. FEP Attitude™, UBU Attitude™, TimeSys™, ConnSys™ तसेच आपल्या दूरदृष्टी (Vision) वरील रिसर्च ८ आठवड्यांच्या प्रशिक्षणात पूर्ण केल्यानंतर प्रत्येक प्रशिक्षणार्थीला त्याच्या ध्येयाशी निगडीत अशक्य वाटणारे एक कार्य चार आठवड्यात पूर्ण करावे लागते. WinnSys™ ही पथिकने गेल्या २५ वर्षात अभ्यास व संशोधनाअंती निर्माण केलेली एक आगळी वेगळी पद्धत आहे. या मध्ये तुम्ही एक ध्येय निश्चित करता. त्याचे नियोजन करता ते मोजमापासहीत साध्य ही करता. सर्व विजेत्यांना पथिकच्या भव्य अशा पदवीदान समारंभात पथिकच्या गौरवपुरस्काराने सन्मानित केले जाते.



FinSys™

- पैशाची चणचण तुमच्या आयुष्यात दुःख व कष्ट आणू शकते का ?
- अचानक तुमची कमाई बंद झाली तर त्याचा तुमच्या आयुष्यावर कितपत परिणाम होईल ?
- तुम्हाला तुमच्या सध्याच्याच कमाईत आयुष्यभराचे सुख जर देऊ केले तर तुम्हाला कसे वाटेल ?

FinSys™ मध्ये आम्ही नक्कीच मानत नाही की, पैसा हेच सर्वस्व आहे. अपुऱ्या प्राणवायुमुळे आपण गुदमरतो पण तोच जरूरीपेक्षा जास्त असेल तरीही त्याचा काही फायदा नसतो. पैशाची चणचण आपल्याला दुःखी कष्टी करते पण जास्त पैसाहि तुम्हाला सुखाची हमी देत नाही आणि त्याची गरजही नसते. सुखी होण्यासाठी प्राणवायुप्रमाणेच नियमित कमाईची गरज असते. FinSys™ प्लॅन तुम्हाला पैशाची नियमित आवक करायला शिकवतो, ज्यामुळे तुम्ही तुमच्या सर्व आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडून आनंदी राहू शकता.





संभाषण चातुर्य

- तुम्हाला तुमच्या कल्पना दुसऱ्यांसमोर परिणामकारकरीत्या मांडणे जड जाते का?
- तुम्ही परिणामकारक संभाषण न करू शकल्यामुळे आजवर तुमच्या किती संधी हुकल्या आहेत ?
- जर तुम्ही प्रभावी संवाद साधू शकलात तर किती संधी तुम्ही साधू शकाल ?

आजच्या जगात प्रभावी संभाषण हेच खरे शस्त्र आहे. मग ते एखादे सादरीकरण असेल, विक्री साठी केलेले संभाषण असेल, एखाद्या इंटरव्ह्यूसाठी जाणे असेल, किंवा आपल्या व्यवसायासाठी केलेली चर्चा असेल. पण एखादी प्रभावी संवाद साधणारी व्यक्ति अतिशय कुशल व लायक व्यावसायिकावर मात करू शकते कारण तिची संभाषण-कला अगदीच साधारण असते. हे कौशल्य आपणामध्ये कार्यक्रमाच्या प्रत्येक सत्रात पद्धतशीरपणे अनेक प्रयोग, सादरीकरण व रोल प्लेद्वारे भिनवले जाते आणि जिकणाऱ्यांना खास पदके देऊन सन्मानित करण्यात येते.



पदवीदान समारंभ

१३ आठवड्यांचा 'पथिक लीडरशीप कोर्स v२.१' हा कार्यक्रम १३ सत्रात विभागलेला असतो. प्रत्येक सत्र ४ तासांचे असते. प्रत्येक सत्रात एक छोटे मध्यांतर असते. त्यात तुम्हाला चहा, नाश्ता दिला जातो. या कार्यक्रमाचे एकहि सत्र तुम्ही चुकवू शकत नाही. प्रत्येक सत्र बरोबर वेळेवर सुरू होते. उशीरा येणाऱ्यांचे स्वागत केले जात नाही. या कार्यक्रमादरम्यान प्रत्येक दिवशी निदान एक तास तरी गृहपाठासाठी देणे आवश्यक आहे. प्रत्येक आठवड्यात तुम्ही काय शिकलात याचा लिखित अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. हा अहवाल तपासून पुढील आठवड्यात तुम्हाला देण्यात येतो. सात आठवड्यांनंतर ग्रुप मिटींग सुरू होतात. प्रत्येक ग्रुपला त्यांच्या सोयीप्रमाणे दर आठवड्याला ८ तास या मिटींगसाठी द्यावे लागतात. शोर्टच्या महिन्यात तुम्हाला WinnSys™ पूर्ण करावा लागतो. तुमच्या प्रगतीचे मोजमाप झाल्यावर तुम्ही जर यशस्वी झाला असाल तर तुम्हाला पथिक लीडरशीप कोर्स v२.१ डिप्लोमा आणि 'पथिक गौरव पुरस्कार' पदवीदान समारंभात दिले जातात.

संस्थापकांबद्दल



समीर सुर्वे

समीर सुर्वे यांनी वयाच्या १८ व्या वर्षापासून प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. 'डेल कार्नेगी' या संस्थेच्या प्रशिक्षकाकडून जेव्हा त्यांनी लीअरडरशीप कार्यक्रमाचे प्रशिक्षण घेतले तेव्हा त्यांच्या आयुष्याने चांगले वळण घेतले. या प्रशिक्षणाचे फायदे लक्षात आल्यावर समीरने 'प्रशिक्षण' हाच आपला व्यवसाय असे ठरवून टाकले. त्यांनी प्रशिक्षक होण्यासाठी ३ वर्षे प्रदीर्घ प्रशिक्षण घेतले. ७ आठवड्यांचे हे प्रशिक्षण त्यांनी १२ वेळा घेतले त्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांच्या मदतीने पथिक ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही संस्था सुरू केली व प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. वाणिज्य शाखेतून पदवीधर झाल्यावर त्यांनी मार्केटिंगमध्ये M.B.A ची पदवी घेतली. आज त्यांच्या गाठी प्रशिक्षणाचा २५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी सर्व वयोगटाच्या लोकांना, व्यावसायिकांना प्रशिक्षण दिले आहे. NLP चे संस्थापक डॉ. रीचर्ड बॅन्डलर यांच्याकडून त्यांनी 'सर्टीफाईड NLP प्रॅक्टीशनर'चे प्रशिक्षणही घेतले आहे. तसेच 'रिझल्ट कोचिंग सिस्टम्स' या संस्थेचे 'सर्टीफाईड पर्सनल कोच' हि आहेत. या संस्थेचे प्रमुख आहेत ऑस्ट्रेलियाचे श्री डेव्हीड रॉक. या शिवाय डॉ. स्टीफन कोव्ही, टॉम पीटर्स, टोनी बुझान, मार्शल गोल्डस्मिथ या जगविख्यात प्रशिक्षण गुरूंकडून त्यांच्या सेमिनारसंद्वारे ज्ञान मिळवण्याची संधीही त्यांना प्राप्त झाली आहे.

पथिक संस्था व पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांनी महाराष्ट्रभर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अनेक कार्यक्रम केले. त्यांची विशिष्ट व मुक्तपणे बोलण्याची पद्धत श्रोत्यांना खिळवून ठेवते. त्यांनी पार्कडेव्हीस, निकोलस पिरामल, डाऊ कॉर्निंग, व्होग्वार्ट, हिंदुजा हॉस्पिटल, श्रेया लार्डफ सायन्सेस आणि अशा अनेक कंपन्यांमधून सेमिनारसं केले आहेत. या कार्यक्रमात त्या त्या लोकांच्या गरजेनुसार टीम बिल्डींग, कस्टमर मॅनेजमेंट, पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन, टाइम मॅनेजमेंट, सेलिंग कौशल्ये असे अनेक विषय हाताळले.

पथिक HRD संस्थेद्वारे त्यांनी (३ महिन्यांचे) ३०० हून अधिक कार्यक्रम केले आहेत व १५,००० हून अधिक लोकांना प्रशिक्षित केले आहे. २००८ पासून लघु व मध्यम व्यावसायिकांकरिता Business+v2 ही १ वर्षाची कार्यशाळा चालवत आहेत. मास ट्रान्सफॉर्मेशनल सेमिनार मधून त्यांनी १,५०,००० हून अधिक लोकांशी संपर्क साधला आहे.

पथिक Core Team



संध्या सुर्वे - Director

मुंबई विद्यापीठातून M.Sc पूर्ण केल्यानंतर त्यांनी NMIMS मधून Personnel Management आणि HR मधून Diploma केला. १९९२ मध्ये प्रशिक्षक म्हणून त्यांनी त्यांच्या कारकिर्दिला सुरुवात केली. संध्या एक Certified Image Consultant आहेत. संध्या Results Coaching System Australia या संस्थेच्या मान्यताप्राप्त Life Coach आहेत. तसेच टोनी बुझान यांच्या ThinkBuzan या मान्यताप्राप्त संस्थेच्या Mindmapping या विषयाच्या अधिकृत प्रशिक्षक आहेत. संध्या या लहान मुलांसाठी 'Mindstar' या नावाने कोर्स चालवतात. या कोर्समध्ये संभाषण चातुर्य, स्मरणशक्ति विकास आणि 'Mindmaps' चा अभ्यासात प्रभावी वापर करण्यास शिकवतात.



राकेश मेहेर - Events Head

एका दशकापूर्वी कनिष्ठ श्रेणीपासून राकेश यांनी पथिकमधील आपल्या कारकिर्दिस सुरुवात केली. प्रतिकूल परिस्थितीचा धीराने सामना करत नवनविन गोष्टी शिकण्यावर भर दिला. आज राकेश पथिकच्या Events ची धुरा एक हाती वाहत असून, पथिकचे Profit Sharing Partner आहेत.



मंगेश शेलार - Marketing Head

कॉर्पोरेट जगतातील अनुभव असलेल्या मंगेश यांनी पथिकच्या मिशनची कास ८ वर्षांपूर्वी धरली. सेल्स या विभागाची संपूर्ण जबाबदारी पत्करत, हजारो लोकांना त्यांनी पथिकच्या प्रवाहात सामील केले आहे. Business+v2 या व्यावसायिकांच्या १ वर्षांच्या उपक्रमाला यशस्वी करण्यात यांचा मोलाचा सहभाग आहे.



सुभाष शिरसकर - Executive Trainer B+v2

बायोटेक्नॉलॉजीमधून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर पथिकच्या तत्वांनी सुभाषला भुरळ पाडली. सुभाष गेली ५ वर्षे पथिकसोबत कार्यरत असून Business+v2 मधील उद्योजकांना दैनंदिन व्यवहारात पथिकच्या तत्वांचा वापर करण्यास मदत करतात. प्रशिक्षणार्थीच्या व्यवसायवृद्धीसाठी झटणारे सुभाष पथिकच्या तालमीत प्रशिक्षक होण्याचे धडे गिरवत आहेत.



पंकज लाड Principal Architect, Sarayan

पथिक आत्मविश्वास प्रशिक्षणक्रम v२ पूर्वी

- सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यवसायात असं एखादं पर्व येतं जेव्हा व्यावसायिक दैनंदिन कामकाजात गढून जातात, कुटुंबासाठी वेळ मिळत नाही, स्पर्धा नकोशी वाटू लागते, टीमला देखील सतत हाकावं लागतं आणि प्रगतीचा वेगही मंदावतो. अशीच काहीशी अवस्था १२ वर्षे आर्किटेक्चरल क्षेत्रात कार्यरत असलेल्या पंकज यांची झाली होती.
- अवघ्या आठ जणांच्या टीमच्या साथीने ₹५ कोटींची वार्षिक उलाढाल तर होत होती, पण व्यवसायात येणारे चढ-उतार त्यांना पचवता येत नव्हते.

पथिक आत्मविश्वास प्रशिक्षणक्रम v२ नंतर

- MindSys™ आणि ViewSys™ या तत्वांच्या साथीने आपल्या भावनांवर ताबा मिळवत व्यवसायातील खाचखळगे पंकज यांना समजून घेता आले. वाढलेल्या आत्मविश्वासाचा प्रत्यय आला तो WinnSys™ च्या महिन्यात. WinnSys™ च्या एका महिन्यात तब्बल ₹ ६.१६ कोटींची उलाढाल साध्य करत पंकज यांनी आजवरचा उच्चांक प्रस्थापित केला.
- आज काही राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बँका, गोवा राज्य सरकार यांच्या पॅनलवर त्यांच्या कंपनीची नियुक्ती झाली आहे. दुपटीने वाढलेल्या टीमच्या साथीने येत्या वर्षभरातच वार्षिक उलाढाल ₹ १०० कोटींवर नेण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.



संदेश वेतकर Partner, Technochill Services

पथिक आत्मविश्वास प्रशिक्षणक्रम v२ पूर्वी

- रत्नागिरीच्या छोट्याशा खेडेगावातून IT चे शिक्षण पूर्ण करून संदेशने मुंबईत अवघ्या मासिक ₹ २५००/- पगाराच्या नोकरीने करिअरला सुरुवात केली.
- अल्पावधीतच संदेशने Refrigeration/Air-Conditioning मध्ये Service आणि Maintenance चा छोटेखानी व्यवसाय सुरू केला. परंतु एक व्यावसायिक गुणवत्ता आणि कौशल्ये अवगत नसल्यामुळे वाटचाला अपयश आणि निराशा येत होती.

पथिक आत्मविश्वास प्रशिक्षणक्रम v२ नंतर

- ConnSys™ चा परिणामकारकरीत्या वापर करत संदेशने नवनवीन Clients चं जाळं विणण्यास सुरुवात केली.
- आत्मविश्वासपूर्ण भरारी घेत महिन्याकाठी जवळपास ₹ २ लाखांचा व्यवसाय करणाऱ्या संदेशने WinnSys™ च्या एका महिन्यात तब्बल १२ लाखांची उलाढाल केली.
- नवनवीन क्षितीजे खूणावू लागलेल्या संदेशने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील Haagen Dazs, London Dairy, Vadilal यांसारख्या दिग्गज कंपन्यांसोबत व्यवसाय प्रस्थापित केला.



रश्मी पाटील Proprietor, MIDAS Creations

पथिक आत्मविश्वास प्रशिक्षणक्रम v२ पूर्वी

- विवाहेच्छुक वधूसाठी साडी डिजाईन करून, बनवून देण्याचा रश्मी यांचा seasonal उपक्रम म्हणजे स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठीची एकाकी झुंज होती.
- अंगी कला असूनही त्याला व्यावसायिक यश प्राप्त करून देता येत नसल्याची खंत त्यांना होती. याची परिणीती आत्मविश्वास ढासळण्यात होऊ लागली.

पथिक आत्मविश्वास प्रशिक्षणक्रम v२ नंतर

- पथिक प्रशिक्षणक्रमाच्या पहिल्या महिन्यातील शास्त्रशुद्ध रिसर्चमुळे त्यांचे अज्ञान दूर झाले. स्वतःची आवड आणि बदलल्या काळाची गरज ओळखून त्यांनी नव्याने ध्येयनिश्चिती केली.
- मुंबईतील एका मंडळाला काहीशे सदरे पुरवण्याच्या जुजबी कामातून त्यांनी त्यांच्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. आज आपल्या आठजणांच्या टीमसोबत रश्मी ACC Cement, Monorail, OIA, Innovation Style, Comptel, JWC, JWL सारख्या प्रतिष्ठित कंपन्यांना आपली सेवा पुरवित आहेत. पदार्पणाच्या आर्थिक वर्षात ₹३० लाखांची उलाढाल करून दैदिप्यमान असे यश रश्मी यांनी मिळवले. "MIDAS" हा आपला ब्रँड मार्केटमध्ये प्रस्थापित करण्यास रश्मी सज्ज झाल्या आहेत.

प्रेस नोट

Sameer's tips to reduce Face Time

MID
DAY



1. **Plan your time:** Before you can respect others' time, it is imperative that you value your own. Chalk out your work list for the day, in advance, and do not take on more duties (unless extremely important) to please your ego or assuage your guilt.

2. **Set a deadline:** Leave at a set hour every day, as far as possible. And learn to say "No", politely yet firmly; don't worry about offending

